

ten; der Scholiast erklärt es durch *überaus schön, reizend*.

अपुत्रिक vgl. u. पुत्रक 2) a).

अपुत्रिय adj. *kinderlos*: तन्  $\text{Çāñk. Gṛh. 1, 18.}$

अपुनर्दिमान Z. 2 lies 12,5,44 st. 12,5,5, 6.

अपुनर्भव 2) Bhāg. P. 14,20,34. 12,6,38.

अपुवाय (viell. denom. von अप्वा),  $\text{प्येते}$  *krank sein, erkranken*:  $\text{पदेवा-}$   
 $\text{स्यापुवायते}$  *यन्मीपते* TS. 6,2,2, 5, 3,2,3.

अपुष्ट 3) in der Rhetorik *die Sache selbst nicht fördernd, nichtssa-*  
*gend, überflüssig*; z. B. das Beiwort वितत im Satze विलोक्य वितते  
व्योमि विधुं मुञ्च रुषं प्रिये. Davon nom. abstr.  $\text{पता}$  f. und  $\text{त्व}$  n. Sāh. D.  
376 nebst Schol.

अपुष्टार्थ s. unter पुष्ट 1) unter 1. पुष्.

अपूप 1)  $\text{Çāñk. Gṛh. 3, 12. Pār. Gṛh. 3, 3. MBh. 18, 267}$  (neben पूप)  
Rāgā-Tar. 6, 11.

अपूपक m. = अपूप 1) MBh. 13, 2771. Kathās. 62, 204. अपूपिका f.  
dass. 121, 74.

अपूपशाला (अ $\text{°}$  + शा $\text{°}$ ) f. *Bäckerwerkstatt* M. 9, 264, wo aber auch पू-  
पशाला angenommen werden kann; अ $\text{°}$  KULL.

अपूरणा (3. अ + पू $\text{°}$ ) adj. *unersättlich*: अनल Spr. 3400.

अपूर्णा *nicht voll*, von einem Consonanten (व्यञ्जन) gesagt Schol. zu  
AV. Prāt. S. 261 (I, 8). n. ein best. Fehler des Satzbaues: Unterbrechung,  
Anakoluthon PRATĪPAR. 63, b.

अपूर्व 1) a) AV. Prāt. 3, 57. — b) Kathās. 53, 186. — c) अ *zum voran-*  
*gehenden Laut habend* P. 8, 3, 17.

अपूर्वकरणा (अ $\text{°}$  + क $\text{°}$ ) n. Bez. *der achten Stufe unter den vierzehn,*  
*die nach dem Glauben der Ġaina zur Erlösung führen*, Verz. d. Oxf.  
H. 397, a, 12.

अपूर्वता (von अपूर्व) f. *Neuheit* Vedāntas. (Allah.) No. 115. अपूर्वत्व n.  
dass. 118.

अपूर्ववाद (अ $\text{°}$  + वाद) m. Titel eines Werkes:  $\text{°टिप्पणी}$  HALL 190.

अपूर्वक RV. Prāt. 1, 19, 2, 30, 8, 1, 15, 5. AV. Prāt. 1, 72, 79, 4, 113.

अपेत्त s. u. उपेत्त.

अपेत्ता 1) *रुन्ध्रापेत्तेषां मृत्युना lauernd auf* Spr. 4818. — 2) *बदपेत्तया*  
*aus Rücksicht für dich* Daçak. in Benf. Chr. 187, 6. स्थूलप्रपञ्चापेत्तया *in*  
*Betracht von so v. a. im Verhältniss —, im Vergleich zu* Vedāntas. (Allah.)  
No. 63.  $\text{°बुद्धि}$  Bhāṣhāp. 106. fg. कालापेत्त, क्रियापेत्त, अर्थापेत्त adj. Verz.  
d. Oxf. H. 267, a, 40. — 3) *Erwartung* Vedāntas. (Allah.) No. 104. निर-  
त्तरमुखापेत्ता *कृदये यदि विद्यते ein Verlangen nach* Spr. 1597. वोरसा-  
चिव्यसापेत्त *erfordernd* Kathās. 75, 35.

अपेक्षितत्व n. *das Berücksichtigtwerden* Vedāntas. (Allah.) No. 113.

अपेक्षिता (von अपेक्षित्) f. *Erwartung*: प्रपोजनपे $\text{°}$  Kumāras. 3, 1.

अपेक्षित् 1) धर्मपे $\text{°}$  Spr. 4201. गुणो गुणात्तरपेत्ता *sich richtend nach,*  
*voraussetzend* 863. Stelle Pañāt. III, 236, 237 (Spr. 2396, 2928) zu 2).  
— 2) füge *abwartend* hinzu. कालपे $\text{°}$  Rāgā-Tar. 5, 296.

अपेय *nicht trinkbar, was man nicht trinken darf* Verz. d. Oxf. H. 87,  
b, 21. 272, a, 11. 282, a, 16, 24.

अपेदाक Z. 2 lies 5, 13, 2, 6 st. 5, 13, 3, 7.

अपेयान्तीय Z. 2 lies 10, 30 st. 7, 30.

अपेयान्मन (von उम्, उम् mit अप) n. *Hemmung, Fessel* TS. 2, 4, 22, 1.

अपेक m. *das Bestreiten, Absprechen, Negiren*: इमे मनुष्या दृश्यते  
ऊहापोकविशारदा: MBh. 13, 6725. ऊह: सिद्धात्तः, अपेक: पूवपत्तः Nilak.

अपेकन dass.; vgl. Sāh. D. 329, 9. Bhāg. P. 14, 13, 6.

अपेक्य zu *verscheuchen, fern zu halten*: मृत्यु Bhāg. P. 10, 1, 48.

अपेत्तम् Uṇādis. 4, 207.

अपु 1) nach dem Comm. *fein, dünn, zart*. TS. 6, 3, 2, 1, 2.

अपेर्षाम Ait. Br. 3, 41. Pañāt. Br. 20, 3, 5. Verz. d. Oxf. H. 266, b,  
40.  $\text{°यामन्}$  30, b, 10. Z. 7 अपेर्षामन् in der neuen Ausg. i, 85; so auch  
Bhāg. P. nach HALL. — Vgl. अपेर्षामन्.

अप्यद्दीक्षित m. = अप्यदीक्षित (Verfasser des Kuvalajānanda)  
HALL 194.

अप्यदीक्षित m. desgl. HALL 88. 128. 140. 159. 192. 208.

अप्यदीक्षित m. desgl. HALL 90. 114. 115. 133. Verz. d. Oxf. H. 243,  
a, No. 505.

अप्यय 3) कृत्त एव हि लोकानामुत्पत्तिरपि चाप्ययः *Entstehen und Ver-*  
*gehen so v. a. Ursprung und Ende* MBh. 2, 1391. WEBER, RĀMAT. Up.  
338. Bisweilen st. dessen fälschlich अप्यय, z. B. MBh. 2, 1214. 12, 9211.  
13, 7400. An den beiden ersten Stellen die ed. Bomb. richtig अप्यय. —

4) N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 150, a, No. 319.

अप्यार्थम् vgl. अ-यार्थम्.

अप्रख्यता s. u. प्रख्य 1). Nach dem Schol. = अप्रकीर्ति.

अप्रच्यावुक und अप्रच्युति s. u. प्र $\text{°}$ .

2. अप्रज्ञ MBh. 1, 4654. f. R. 2, 20, 35 (17, 27 GORR.).

1. अप्रज्ञम् Z. 2 lies 12, 5, 45 st. 12, 5, 5, 7.

2. अप्रज्ञम् Jāgñ. 2, 144.

अप्रज्ञस्ये $\text{°}$  n. so v. a. अप्रज्ञस्ता TS. 5, 6, 6, 4.

अप्रज्ञ (3. अ + प्रज्ञ) adj. *nicht erkennend*, neben प्रज्ञ WEBER, RĀMAT.  
Up. 338.

अप्रज्ञात्र s. प्रज्ञात्र.

अप्रति adj. Bhāg. P. 8, 7, 18.

अप्रतिख्यात (3. अ + प्र $\text{°}$ ) adj. *nie gesehen* TBr. 2, 2, 7, 7, 19, 3.  
Anders der Comm.

अप्रतिगृह्य Z. 2 streiche कृत्य. Çr. 25, 8, 16.

अप्रतिद्वन्द्व Z. 4—6 streiche dasEingeklammerte und den Fragesatz,  
da सीतया mit अन्वितः zu construieren ist. अप्रतिद्वन्द्वता s. u. प्रतिद्वन्द्व.

अप्रतिधृष्य Ait. Br. 5, 25. TAITT. Ār. 3, 5, 1, 4, 9, 1.

अप्रतिभा Z. 2 lies 21. fg. st. 23.

अप्रतिब्रूय 1) वाक्य R. 3, 51, 32. — 2) R. 3, 32, 6.

अप्रतिब्रूय MBh. 7, 1487 fehlerhaft für अप्रा $\text{°}$ .

अप्रतिष्ठ 2) MĀRK. P. 12, 19.

अप्रतिष्ठान lies 11, 3, 49 st. 11, 4, 2, 18.

अप्रतिसंख्या s. u. प्रतिसंख्या.

अप्रतिकृतगति (अ $\text{°}$  + ग $\text{°}$ ) f. *freie Bewegung, Ungehemtheit* TATTVA. 8.

अप्रतीत *nicht anerkannt, nicht verständlich* Sāh. D. 374. 382. 213, 6  
(अप्रतीतत्व). Verz. d. Oxf. H. 207, a, 14 (vgl. अप्रतीतिक u. अप्रतीति). *nicht*  
*froh, traurig* R. 2, 48, 18. 4, 22, 27.

अप्रतीतिक s. u. प्रतीति.